

अवक्र (3. अ + क्) adj. *hautlos, rindelos* TS. 7, 5, 12, 2.
अद्य, अद्या VS. Prāt. 3, 123, 3) VS. Prāt. 1, 17, 19. — अद्य = अद्य वा
oder MBh. 4, 1969, 13, 570. Spr. 3830. — 5) wenn MBh. 12, 7327. —
7) b) 5) अद्य वा च oder wenn MBh. 12, 7328. — ε) sogar, selbst: साव-
मर्दं पद्माकमय वा क्लिप्तमुच्यते । नाभिनन्देत तद्वाजा मानार्थी मानवर्जितम् ॥
sagt man ihm dagegen, was ihn unangenehm berührt und seine Ehre
verletzt, und wäre dieses sogar heilsam, so findet der Fürst, wenn er
auf Ehre hält, keinen Gefallen daran, R. ed. Bomb. 3, 40, 11. अद्य वा =
पद्यपि Schol. Kern schlägt vor अद्य वाक्कितम् zu schreiben und zu über-
setzen: *eine Rede aber, welche frech, feindselig und unehrerbietig ist,*
soll ein Fürst, wenn er auf seine Ehre hält, nicht gutmütig aufnehmen
(dulden).

अद्यर्ष, in derselben Formel steht अद्यर्व TBr. 1, 1, 10, 2. Darunter wird
aus südliche Feuer verstanden; vgl. Schol. zu Kāṭh. Çr. 357, 10, 12.

अद्यर्वणा 2) Verz. d. Oxf. H. 33, b, 2.

अद्यर्वन् 1) b) Z. 6 lies 1, 83, 5 st. 1, 83, 15; Sp. 119, Z. 4 lies 104 st.
105; Z. 18 lies 11, 6, 13 st. 11, 8, 13; Z. 20 lies 4, 37, 1 st. 4, 37, 7; Z. 28
lies 11, 6, 16 st. 9, 8, 16.

अद्यर्ववेदिन् m. ein Kenner —, ein Lehrer des Atharvaveda Verz.
d. Oxf. H. 278, a, 18.

अद्यर्वशिरस् auch MBh. 3, 17066, 13, 4298.

अद्यर्वशीर्ष m. = अद्यर्वशिरस् MBh. 13, 1205.

1. अद् Z. 7 lies 3, 35, 7 st. 3, 65, 7.

— अद्यि *abfressen* Çat. Br. 14, 1, 1, 8. — *caus. mehr zu fressen geben*
AIT. Br. 5, 27.

— नि vgl. न्याद्.

— प्रति *dagegen* d. h. zur Vergeltung oder Ausgleichung *essen* Çat.

Br. 12, 9, 1, 1. PAÑĀV. Br. 16, 6, 11.

अद्; in allen angeführten comp. (vgl. noch परिपाडाद्, पलाद्, पृष्ठ-
मासाद्, मासाद्) nimmt BENFEY अद् an, was aber eher nom. act. wäre;
vgl. न्याद्.

अदन्तिपात्र Z. 2 lies Sattrā.

अदत्त *nicht gegeben* heisst ein Geschenk, welches wieder zurückge-
nommen werden kann, Mit. 259, 7, 10. fg.

अदन vgl. पृष्ठमासादन, फलादन, मृगादन.

अदत्तक TS. 2, 6, 8, 5, 7, 5, 12, 1.

2. अदर्शन, अदर्शनाद्दामात् *auf einem vom Dorf aus unsichtbarem Platze*
(अदर्शनात् = अदर्शने) Kāṭh. Çr. 21, 3, 18.

अदर्शनपय lies m. st. n.

2. अद्म् Sp. 125, Z. 6 lies 12, 1, 55 st. 12, 1, 15.

अदस्त (3. अ + दस्त von दस्) adj. *nicht abnehmend, unerschöpft, un-*
versieglich TBr. 3, 2, 3, 12. प्राणाः Kāṭh. 27, 5. वाच् TAITT. Ār. 4, 1, 2.

अदायार्द् Çat. Br. 14, 5, 3, 1. f. ई TS. 6, 5, 8, 2.

अदारसूत् (3. अ + 1. दार - सूत्) bedeutet *nicht in eine Spalte gerathend*.
n. N. eines Sāman PAÑĀV. Br. 15, 3, 7; vgl. अदारसूत्.

1. अदिति Z. 1 streiche «von दा, ददाति» und vgl. 2. दिति.

अदितिवन (2. अ + वन) n. N. pr. eines Waldes Verz. d. Oxf. H.
46, b, N. 8.

अदितिश्चरतीर्थ (2. अदिति - ई + तीर्थ) n. N. pr. eines Tirtha Verz.
d. Oxf. H. 66, a, 7.

अदीतितायन (अदीतित + अ) n. Bez. bestimmter Opfer WEBER,
Na x. 2, 328.

अदीन 1) VS. 36, 24.

अद्दुःखनवमी (अ + न) f. Bez. des 9ten Tages in der lichten Hälfte
des Bhādrapada Verz. d. Oxf. H. 285, a, 15.

अद्दुष्कृत् (3. अ + दु) adj. *nicht übelthuend* RV. 3, 33, 13.

अद्दुष्टव lies 24 st. 22.

अद्दुष् Spr. 4736.

अद्दुष्पाञ्जन (अद्दुष् + 2. अ) n. eine unsichtbar machende Salbe Spr. 5217.

अद्दुष्पीकराण (von अद्दुष् + 1. कर्) n. ein Mittel sich unsichtbar zu
machen Verz. d. Oxf. H. 322, b, 7; vgl. अद्दुष्कराण u. अद्दुष्.

अद्दुष्ट 1) c) *ungesehen, unsichtbar* so v. a. *übernatürlich* in den zwei
ersten Stellen. In Verbindung mit फल *nicht vor Augen liegend* so v. a.
sich erst später (nach dem Tode) zeigend, eine höhere sittliche Bedeu-

tung habend: प्रथमा धर्मपत्नी च द्वितीया रतिवर्धिनी । दृष्टमेव फलं त-
त्र नादृष्टमुपजायते ॥ DAŚHA 4, 14. Als n. *moralisches Verdienst*: पम्-

(sc. अद्यम्, vgl. GOT. 1, 24) अधिकृत्य प्रवर्तते पुरुषास्तत्प्रयोजनम् तद्वि-
वियं दृष्ट्वाद्दृष्ट्वात् SARVADARĀNAS. 113, 15. fg. KUSUM. 3, 4, 9, 4. KAṆ. 6, 2, 1, 2.

अद्दुष्टनर = अद्दुष्टपुरुष Kām. NĪTIS. 9, 3.

अद्दुष्टपुरुष (अ + पु) adj. (संधि ein Bündniss) *das ohne Mittelsper-*

sonen abgeschlossen wird Spr. 4157.

अदेव 1) b) Sp. 130, Z. 3 lies 2, 41 st. 4, 41. — 2) = अमुर Bāg. P. 3, 20, 23.

अदेव, नरुदेव कृतं किंचिन्नराणामिह विद्यते N. 13, 18 schlechte Les-
art für अदेवकृतं *was nicht das Schicksal gemacht hat*, wie beide Ausg.

des MBh. 3, 2571 lesen.

अदोमद् Z. 1 lies दोमन् st. दोम; Z. 2 lies 6, 63, 1 st. 7, 63, 1.

अदोमघ Z. 1 lies दोमन् st. दोम.

अद्दु m. etwa Rohrstab, Stengel AV. 1, 27, 3. Statt geschmolzene But-
ter ist zu lesen aus Reismehl gebackener Opferkuchen.

अद्दु RAGU. 13, 65. BHĀG. P. 1, 6, 36, 12, 28. KUSUM. 63, 5. — Vgl. अन्दा.

अद्दुति Z. 6 lies 11, 8, 7 st. 11, 10, 17.

अद्दुपुरुष vgl. अन्दापुरुष.

अद्दुविधेय vgl. noch Ind. St. 3, 265.

अद्दुत 2) b) BHĀG. P. 8, 13, 19, 20. — 4) m. Bez. einer best. künstlichen
Schreibart Verz. d. Oxf. H. 211, b, 9. — Vgl. भुवनाद्दुत, मरुद्दुत.

अद्दुतपुण्य (अ + पु) m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123,
b, 13, 208, b, 41.

अद्दुतसागर (अ + सा) m. *das Meer der Wunder*, Titel einer Schrift
Verz. d. Oxf. H. 277, b, 33, 291, b, No. 707.

अद्दुताध्यापक (अद्दुत + अ) m. ein Mann, der die über Wunder han-
delnden Bücher lehrt, UGĀVAL. zu UṆĀDIS. 5, 1.

1. अद्य 1) fehlerhaft für अद्य (vgl. jedoch अन्द्य); vgl. Spr. 2271.

अद्यकालक s. अद्यकालक.

अद्यतन 1) am selben Tage *geschehend*: इमशानयानाद्यतनाक्वेषु सुच.
1, 7, 18. *heutig, jetzig* Spr. 3684. *jetzt lebend* RĀGĀ-TAR. 5, 100.

अद्यत (von 2. अद्य) n. *die Jetztzeit*: अद्यत्वे *heut zu Tage* im Gegens.